

**झोपुप्रा नियमावली - २०१४ नियम क्र. एस.आर. ४(५) नुसार
(सुधारित मान्यता)**

तांत्रिक विभाग, झोपुप्रा पुणे
दिनांक :- ०४/०५/२०२२

विषय :- स.नं. ४९/१ अ. शाहु नगर मुंढवा, पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस
शासन नियम क्र.एस.आर.४ (५) नुसार सुधारित मान्यता देणेबाबत.

- संदर्भ :- १) झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, कार्यालयाकडील नोंदणीकृत विकसक
मे. डी.पी. असोसिएट्स यांचा, या कार्यालयाकडे दिनांक - २०/०७/२०१६ रोजी
प्राप्त झालेला प्रस्ताव.
- २) झोपुप्रा नियम क्र. एस.आर.४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मा. मुख्य
कार्यकारी अधिकारी यांनी दि. २०/११/२०१८ रोजी दिलेली मूळ मान्यता.
- ३) झोपुप्रा नियम क्र. एस.आर.४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मा. मुख्य
कार्यकारी अधिकारी यांनी दि. ०९/०९/२०१९ रोजी दिलेली सुधारित मान्यता.
- ४) सुधारित बांधकाम परवानगी जा.क्र.झोपुप्रा/ता.३/मास्टर क्र. २४०/४५७/२०२०
दि. १३/०३/२०२०
- ५) झोपुप्रा नियम क्र. एस.आर.४(५) अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेस मा. मुख्य
कार्यकारी अधिकारी यांनी दि. १०/०६/२०२१ रोजी दिलेली सुधारित मान्यता.
- ६) मे. डी.पी. असोसिएट्स यांचेकडून शासन निर्णय क्र. टि.पी.एस.-१८२२/अनौसं-
९/२२/ प्र.क्र.२८/ २०२२ /नवि/१३ दि. ०८/०३/२०२२ नुसार ३०० चौ.फुटाच्या
सदनिकेसाठी एस.आर.४(५) अन्वये सुधारित मान्यतेसाठी प्राप्त झालेला प्रस्ताव
दि. १७/०३/२०२२.

स.नं. ४९/१ अ शाहुनगर मुंढवा पुणे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणेसाठी
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडील नोंदणीकृत विकसक मे. डी. पी. असोसिएट्स यांनी,
परवानाधारक वास्तुविशारद श्री धनंजय शामराव पवार यांचेमार्फत उपरोक्त संदर्भ क्र. १ अन्वये प्रस्ताव
दाखल केलेली आहे. संदर्भ क्र. २ अन्वये सदर योजनेस नियम क्र.एस.आर.४ (५) खाली मान्यता देणेत
आलेली आहे. तदनंतर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे करीता च्या सन २०१४ च्या विशेष
नियमावली शासनाने सुधारित आदेश निर्गत दि. १७/१२/२०१८ रोजी मंजूर केल्याने Incentive
रेशेमध्ये बदल होत असल्याने त्यास केलेल्या सुधारणेनुसार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी
पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांची मान्यता भिळणेसाठी, सुधारित रेशेप्रमाणे मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल
केला असता संदर्भ क्र.३ अन्वये सुधारित ४(५) मान्यता देणेत आलेली आहे. त्यानुसार संदर्भ क्र.४ अन्वये
योजनेस बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे.

तसेच योजनेचे विकसक मे. डी.पी. असोसिएट्स यांनी संदर्भ क्र.५ च्या पत्रान्वये योजनेतील
१६४०.६९ चौ.मी. वि.यो.रस्ता रुंदीकरणाने बाधित क्षेत्र वगळता उर्वरित निवळ क्षेत्र २३५९.३१ चौ.मी.
वर ४.०० FSI Cap. अनुज्ञेय करून योजनेस मंजुरी अपेक्षिली असता, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
यांनी दि. १०/०६/२०२१ रोजीच्या टिपणी नुसार मान्यता दिलेली आहे.

महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मलन व पुनर्विकास) अधिनियम १९७९ चे कलम ३(क) अन्वये सदर योजनेचे क्षेत्र पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करून आदेश पारीत करणेत आलेला आहेत. यामुळे सदर क्षेत्र "नियोजन प्राधिकरण" म्हणून झोपुप्राचे अधिकार कक्षेत आलेले आहे.

झोपुप्रा नियमावली-२०१४ सुधारित नियम क्र. एस.आर. ४(५) खालील प्रशासकीय मान्यता देणेच्या दृष्टीकोनातून, छाननी टीपणी खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे.

	मिळकतीचे वर्णन	स.नं. ४९/१ अ. शाहु नगर मुंढवा पुणे- ३६
२	विकसकाचे नाव व पत्ता	मे. डी.पी. असोसिएट्स पत्ता : २१/१० अक्षर सोसायटी अरणेश्वर पुणे ३६
३	आर्किटेक्टचे नाव व पत्ता	आर्कि. श्री धनंजय शामराव पवार पत्ता : ४७/१३१ A अरणेश्वर पुणे-सातारा रोड पुणे ०९
४	योजना दाखल झाल्याचा दिनांक	दिनांक २०/०७/२०१६
५	स्लम अँकट कलम ३(क) खालील घोषित केलेबाबतचा आदेश (एकत्रित ३क आदेश)	क्र.झोपुप्रा/कअतां/झोपुआ/२५७/२०१४ दि. १०/०२/२०१४
६	स्लम अँकट कलम ३(ड) खालील निर्मलन आदेश	क्र.झोपुप्रा/तांत्रिक-१/प्र.क्र.२०४/ झोनिआ/२०७५/२०१६ दि.२१/१२/२०१६ (क्षेत्र - ४००० चौ.मी.)
७	भूमिप्रापण विभागाचा अभिप्राय	भूसंपादन व व्यवस्थापन विभाग पुणे मनपा below no. जा.क्र. एल.ए.एम./ओ/७७४ दि. ३०/११/२०१६ नुसार सदर जागेची भूमि संपादनाची योजना या विभागामार्फत चालु नाही.
८	टी.डी.आर.झोन दाखला	उप अभियंता टी.डी.आर युटीलायझेशन पुणे म.न.पा यांच्याकडील जा.क्र. १११ दि. ०९/०७/२०१६ अन्वये सदरची मिळकत 'C' झोनमध्ये येत आहे.
९.	घोषित गलिच्छ वस्ती तपशिल	सह आयुक्त विभागीय कार्यालय क्र. २ पुणे महानगरपालिका यांच्याकडील जावक क्र. सह-२/४९६ दि. ५/०८/२०१५ नुसार ०.३५.०० हे.आर इतके क्षेत्र घोषित आहे.
१०	पुणे मनपा कडील मंजूर विकास योजना आराखडा सन २०१७ नुसार (विकास योजना झोनिंग व प्रवेश रस्त्याबाबत)	सादर नकाशा नुसार सन २०१७ चे मंजूर विकास योजनेनुसार स्लम विभाग व २४ मी. रुंद वि. यो. रस्ता.
११	या योजनेत मालकी हक्कासंदर्भात वा इतर बाबतीत सद्यस्थितीत न्यायालयीन स्थिरता/ वाद विवाद/ आक्षेप आहेत वा कसे ?	तसे नसलेबाबतचे हमीपत्र विकसकांनी प्रस्तावासोबत सादर केले आहे.
१२	योजनेखालील क्षेत्राबाबतचा तपशिल	
i)	झोपडपट्टीचे क्षेत्रफळ ७/१२ नुसार क्षेत्र	४०००.०० चौ.मी. (ग.व.नि. दाखल्यानुसार ३५००.०० चौ.मी.)
ii)	मोजणी नकाशानुसार येणारे क्षेत्र	४०००.९९ चौ.मी.
iii)	विचारात घेतलेले कमीत कमी क्षेत्र	४०००.०० चौ.मी.
iv)	अ) २४ मी रस्तारुंदीकरणात जाणारे क्षेत्रफळ	१६४०.६९ चौ.मी.

	b)	आरक्षणासाठी क्षेत्रफळ	निरंक
v)	शिल्क जागेचे निव्वळ क्षेत्रफळ	२३५९.३१ चौ.मी.	
vi)	१०% मोकळी जागा	निरंक	
vii)	भूखंडाचे योजने खालील निव्वळ क्षेत्र	२३५९.३१ चौ.मी.	
१३	पात्र झोपडीधारकांच्या संख्येबाबतचा तपशील		
(i)	उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचे कडील अंतीम पात्रता यादी दि. २३/११/२०१६ नुसार		
अ)	पात्र निवासी झोपडयांची संख्या	१२०	
ब)	पात्र बिगर निवासी झोपडयांची संख्या	०९	
(ii)	उप जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचे कडील पुरवणी पात्रता यादी दि. ०३/०१/२०१७ नुसार		
अ)	पात्र निवासी झोपडयांची संख्या	४१	
ब)	पात्र बिगर निवासी झोपडयांची संख्या	०६	
(iii)	तहसिलदार सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचे कडील पुरवणी पात्रता यादी क्र. २ दि. २४/०३/२०१७ नुसार		
अ)	पात्र निवासी झोपडयांची संख्या	०४	
ब)	पात्र बिगर निवासी झोपडयांची संख्या	०१	
(iv)	तहसिलदार सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांचेकडील दि. २९/०४/२०१७ रोजीच्या निकालपत्रानुसार पात्र निवासी झोपडी धारकाची संख्या	०१	
	एकुण पुनर्वसनासाठी लागणाऱ्या सदनिका / दुकाने	१८२ (पात्र निवासी १६६ + पात्र बि. निवासी १६)	
१४	टेनामेंट डेन्सिटीबाबत (नियम क्र. एसआर १४(३) नुसार)		
(i)	किमान ३६० सदनिका/ हेक्टर प्रमाणे होणारी किमान सदनिका संख्या (३६० x ४०००/१०,०००) =	१४४ किमान (सदनिका / दुकान गाळे संख्या) (प्रस्तावित Rehab गाळे १८२ असल्याने एसआरए ला गाळे देणे लागू नाही.)	
(ii)	प्रस्तावित Rehab टेनामेंट डेन्सिटी (१८२ x १०,०००/ २३५९.३१) =	७७१ प्रस्तावित टेनामेंट डेन्सिटी (३६० सद./प्र.हे. पेक्षा जास्त आहे)	

१४ अ)	अस्तित्वात असलेल्या झोपड्यांची टेनामेंट डेन्सिटी ($१८२ \times १०,००० / २३५९.३१$) = एसआर १३(२) नुसार (एकूण पात्र + अपात्र झोपडीधारक)	७७१ अस्तित्वातील टेनामेंट डेन्सिटी > ४५० त्यामुळे प्रस्तुत योजनेसाठी एकूण ४.०० चटईक्षेत्र निर्देशांक लागू राहील.
१४ ब)	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र एस.आर. १४(८) नुसार (२३५९.३१×४.००)	१४३७.२४ चौ.मी.
१५	आर्कि. डी.पी. असोसिएट्स यांचेतर्फे दि.२७/०५/२०२१ रोजीच्या दाखल प्रस्तावानुसार	
अ)	पुनर्वसन निवासी गाळयांसाठी प्रस्तावित बांधकाम क्षेत्र	४१०८.८६ चौ.मी. (१६६ पुनर्वसन सदनिका)
ब)	पुनर्वसन बिगर निवासी गाळयांसाठी प्रस्तावित बांधकाम क्षेत्र	१८२.६८ चौ.मी. (१६ पुनर्वसन दुकान गाळे)
क)	पुनर्वसन घटकासाठीचे एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (अ + ब)	४२९९.५४ चौ.मी.
ड)	दि.११/०९/२०१४ रोजीच्या नियमावलीतील नियम क्र. एस.आर.१३(२) प्रमाणे	पुनर्वसन बांधकाम क्षेत्र = ४२९९.५४ पुनर्वसन बाल्कनी क्षेत्र = १२७९.४४ <hr/> ५५६२.९८ $\times ३५\%$ <hr/> १९४७.०४ चौ.मी.
इ)	दि. ११/०९/२०१४ रोजीच्या नियमावलीतील नियम.क्र. एस.आर.१३ (२) प्रमाणे	पॅसेज = १३७३.७६ चौ.मी. जिना = २१९.५९ चौ.मी. फायर जिना = २१९.५९ चौ.मी. लिफ्ट = १३०.०८ चौ.मी. लिफ्ट मशीन रुम = २२.४५ चौ.मी. <hr/> १९६५.४७ चौ.मी.
फ)	वरील ड व इ या दोन्हीपैकी कमी असलेले क्षेत्र	१९४७.०४ चौ. मी.
ह)	दि. ११/०९/२०१४ रोजीच्या नियमावलीतील नियम क्र.एस.आर.२१(३) नुसार Free Of FSI	i) सोसायटी ऑफीस व टॉयलेट = १६.०० चौ.मी. ii) बालवाडी व वेलफेअर सेंटर = १००.०० चौ.मी.
च)	दि. ११/०९/२०१४ रोजीच्या नियमावलीतील नियम क्र.एस.आर.२१(२) नुसार Convenience Shopping	योजनेचे निव्वळ क्षेत्र ४००० चौ.मी. पेक्षा कमी असल्यामुळे नियमावली नुसार आवश्यक ठरत नाही.
छ)	एकूण पुनर्वसन घटकाचे बांधकाम क्षेत्र ($४२९९.५४ + १२७९.४४ + १९४७.०४ + १९६.००$)	७६२६.०२ चौ. मी.

	m)	शासनाने दि. १७/१२/२०१८ चे अधिसुचनेतील नविन रेषोनुसार क्षेत्र	(सन २०१८-२०१९ मुल्य विभाग क्र. ३१/४७१ रहिवास गाळेदर ७३९९०/- प्रति चौ.मी.) $R = २.८ - (n \times ०.३)$ (Where $n = (y/x) - २$) $= [(७३९९०/२४३००) - २]$ $= १.०५४$ $R = २.८ - (n \times ०.३)$ $R = २.८ - (१.०५४ \times ०.३)$ $= २.८ - ०.३१६२$ $R = २.४८३$
	f)	सुधारित चटई क्षेत्र निर्देशांक रेषोनुसार होणारे बांधकाम क्षेत्रफळ	$७६२६.०२ \times २.४८३ = १८९३५.४९$ चौ.मी.
	n)	एकूण पुनर्वसन योजनेचे बांधकाम क्षेत्रफळ ($१८९३५.४९ + ७६२६.०२$)	२६५६९.४३ चौ.मी.
१६	i)	एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्र एस.आर.१४(८) नूसार (२३५९.३१ \times ४.००)	१४३७.२४ चौ.मी.
	ii)	टीडीआर म्हणून देय होणारे बांधकाम क्षेत्र (२६५६९.४३ - १४३७.२४) =	१७१२४.९९ चौ.मी.
१७	i)	अनुज्ञेय फ्री सेल बांधकाम क्षेत्र (१४३७.२४ - ४२९९.५४)(जादा बाल्कनी-६४७.६९ चौ.मी) =	४४९८.०९ चौ.मी.
	ii)	प्रस्तावित फ्री सेल बांधकाम क्षेत्र (३७९३.७५ + ६४५.५३ + ७५.६३ + ५१.८७ जादा बाल्कनी)	४४८६.७८ चौ.मी.
	iii)	प्रस्तावित पुनर्वसन बांधकाम क्षेत्र (४२९९.५४ + ६४७.६९ जादा बाल्कनी)	४९३९.९५ चौ.मी.
	iv)	एकूण प्रस्तावित बांधकाम क्षेत्र (पुनर्वसन + फ्री सेल)	$(४४८६.७८ + ४९३९.९५) = ९४२५.९३$ चौ.मी. < १४३७.२४ चौ.मी.

१८. इमारतीच्या उंचीबाबत -

A wing आणि B wing याप्रमाणे एकत्रित Composite इमारतीकरिता (SR १४ (७) प्रमाणे)

(SR १४ (७) प्रमाणे)			
	अनुज्ञेय उंची	A wing	B wing
	४०.०० मी.	तळ + १२ मजले = ३९.०५ मी.	तळ + १२ मजले = ३९.०५ मी.

टीप : दोन्ही wings साठी Basement Parking नकाशात दर्शवल्यानुसार प्रस्तावित केलेले आहे.

१९. इमारतीच्या सामासिक अंतराबाबत - (इमारतीची उंची - ३९.०५)

A wing आणि B wing याप्रमाणे एकत्रित Composite इमारतीकरिता SR १४(७) प्रमाणे

झो.पु.प्रा. नि. - २०१४ एस.आर. १४(७) नुसार Non Congested area करिता	तपशील	Front margin (२४m Road)	Side margin (West)	Side margin (East)	Rear margin (North)	शेरा
	आवश्यक	६.०० मी.	७.३२ मी.	७.३२ मी.	७.३२ मी.	# टीप यथायोग्य प्रस्तावित.
	प्रस्तावित	६.०१	६.०१	४.५१	४.५०	

टीप: उक्त नमूद नुसार सामासिक अंतरामध्ये कोणताही बदल प्रस्तावित नाही. विशेष नियमावली तील नियम क्र.एस.आर.४(५) नुसार मा.मुख्य कार्यकरी अधिकारी, झोपुप्रा, पुणे यांनी दि.१०/०६/२०२१ रोजी मान्यता देण्यात आलेली आहे.

२०. इमारतीच्या Provisional fire NOC व EC बाबत व इतर बाबत -

- i) मुख्य अग्निशामन अधिकारी, पुणे महानगरपालिका यांनी प्रस्तावित बांधकाम आराखड्यास त्यांचेकडील पत्र क्र.w.no.FB/३०१४ दि. १८/१०/२०१७ अन्वये ३९.०५ मी उंचीस प्रोहिजनल (Provisional Fire NOC) ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. ती प्रस्तावासोबत अर्जदार यांनी सादर केलेली आहे.
- ii) योजनेखालील जमीनीचे स्वरूप हे अरुंद/चिंचोळ्या पट्टीचे स्वरूपातील असल्याने प्रस्तावित इमारत देखील कमी रुंदीची (width) व जास्त लांबीची (length) आहे. त्यामुळे RCC Consultant तज्ज्ञांकडील नियमानुसार expansion joint, / भविष्यातील मजलेवाढ इत्यादी बाबतचे आवश्यक ते प्रमाणपत्र विकसकांनी सादर करणे आवश्यक राहील. त्याबाबतची अट बांधकाम परवानगी प्रमाणपत्रामध्ये नमूद करणे संयुक्तिक राहील.
- iii) Refuse area - D.C.P.R. १८.२८.६ नुसार २४ मी. उंची - सातव्या मजल्यावर - Refuse area आवश्यकतेनुसार प्रस्तावित.

२१. सर्वसाधारण अभिप्राय -

- १) प्रस्तावित A wing व B wing या एकमेकांस लगत/चिकटून एकत्रित रित्या या प्रमाणे Composite इमारत प्रस्तावित केलेली आहे. पैकी A wing ही संपूर्णपणे Sale घटकासाठी असून B wing ही Rehab + Sale घटकासाठी प्रस्तावित केलेली आहे. भविष्यातील दोन्ही विंगसाठी / इमारतीसाठी Society Formation हे स्वतंत्ररित्या होईल ही शक्यता गृहीत धरता दोन्ही A wing व B

wing करिता Parking व्यवस्था देखिल ज्या त्या wing मध्ये असणे अभिप्रत आहे. तथापि अर्जदारांनी सादर केलेल्या बांधकाम नकाशानुसार B wing मधील Sale Shops साठीची Parking व्यवस्था ही A wing चे खालील Basement मध्ये दर्शविलेली आहे. त्याबाबत विकसकांनी त्यांचे दि. ०५/११/२०१८ चे पत्राद्वारे "भविष्यात पात्र लाभार्थी वाढल्यास, सदरप्रमाणे B wing मधील Sale Shops ऐवजी Rehab Flats याप्रमाणे रूपांतर झाल्यास, त्यामुळे तेथील/ B wing मधील आवश्यक पार्किंग आपोआप कमी होईल". याप्रमाणे कळविलेले आहे. मात्र त्यावेळेस त्यानुषंगाने सुधारित बांधकाम परवानगी अर्जदारांनी घेणे आवश्यक राहील.

२) A wing व B wing यामधील प्रस्तावित Expansion Joint साठी योग्य त्या RCC तज्जाकडील सल्ला / प्रमाणपत्र अर्जदारांनी घेणे आवश्यक राहील. तशी अट बांधकाम परवानगी प्रमाणपत्रामध्ये नमुद करणे आवश्यक राहील.

४) प्रकरणी रेल्वे विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र जा. क्र. PA/W/DB/LM/NOC/D/Asso/१६५ दि. १९ सप्टेंबर २०१७ व त्यासोबतचे नकाशानुसार प्रस्तावित इमारतीसाठी सोडावयाची Horizontal व Vertical Distances विचारात घेताना विकसक/वास्तु विशारद यांनी RCC Norms & Requirements नुसार काही फेरबदल करून इमारत प्रस्ताविली आहे. त्यासाठी त्यांनी त्यांचे दि. १४/११/२०१८ रोजी सादर केलेल्या खुलाशानुसार "नवीन RCC Code Conduct नुसार Floating Column अनुज्ञेय नसल्यामुळे प्रत्येक मजल्याला १ टप्पा न करता दोन मजल्यासाठी १ टप्पा याप्रमाणे इमारत प्रस्तावित केलेली आहे" याप्रमाणे कळविले आहे.

प्रस्तुत प्रकरणी शासनाकडील दि.०८/०३/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे, व पिंपरी-चिंचवड क्षेत्राकरिता मंजूर विकास नियंत्रण नियमावलीत, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे क्षेत्रातील पात्र झोपडपट्टीधारकांना पुनर्वसन प्रकल्पात २५.०० चौ. मी. ऐवजी २७.८८ चौ. मी. (३०० चौ. फुट) चटई क्षेत्राची निवासी सदनिका देणेबाबतची तरतूद मंजूर केली आहे, त्यानुसार विकसक यांनी दि.२९/०३/२०२२ रोजीच्या पत्रान्वये सुधारित बांधकाम परवानगी अपेक्षिली आहे. तसेच शासनाकडे या कार्यालयामार्फत दि.१५/०३/२०२२ रोजीच्या पत्रान्वये सुरु असलेल्या व ज्या प्रकल्पांना भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले नाही किवा ज्या विकासकांना सुरु असलेल्या प्रकल्पात ३०० चौ.फूट चटई क्षेत्र देणे शक्य आहे अशा योजनान शासन निर्णयक्र.टीपीएस-१८२२/अनौसं-१/२२/प्र.क्र.२८/२०२२/नवि-१३ दि.०८/०३/२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार लगोलग लागू करण्यात येत आहे, असे कळविले आहे. त्यानुसार उक्त नमूद नुसार भविष्यात शासनाकडील निर्णय तसेच सर्व अटी व शर्ती विकसकांवर बंधनकारक राहतील. सबब वरील प्रमाणे सादर करण्यात आलेले छाननी नुसार मान्यता होणे आवश्यक आहे.

प्रस्तुत झोपुयोला एस.आर.४(५) खालील (सुधारित) मान्यता देणेत आल्यास, त्यानुषंगाने प्रकरणी झोपुप्रा पुणे विशेष नियमावली - २०१४ व PMC DCR - २०१७ मधील तरतूदी विचारात घेऊन प्रस्तावित बांधकाम नकाशांच्या, योग्य त्या सविस्तर छाननी (detailed scrutiny) अंती व विकसकाकडून नियमानुसार जरुर तो प्रिमियम व शासकीय शुल्क भरुन घेतल्यानंतर, आवश्यक ती बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र / (C.C.) परवानगी देणे बाबतची पुढील कार्यवाही, ससंनर स्तरावर करणेत येईल.

पुढील आदेशार्थ सादर.

Bailly
सर्वेक्षक
०८०६।२०२२

झो.पु.प्रा., पुणे

Shradha
०८०४।२०२२

सहाय्यक नगररचनाकार

झो.पु.प्रा., पुणे

१५८१५५१५८५
नगररचनाकार १५।२०२२

झो.पु.प्रा., पुणे

प्रकापल्टीवित प्राव्यतेख वाढू,

Shradha
सहाय्यक संचालक नगररचना
झो.पु.प्रा., पुणे

Hink
२०.५.२०२२

मुख्य कार्यकारी अधिकारी
झो.पु.प्रा., पुणे